

जनजाती क्षेत्र साधारण/जनजाती क्षेत्राबाहेरील साधारण  
जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मजूर  
झालेल्या तरतुदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

क्रमांक : आयटीआय-२००८/युआआय-८० प्र.क्र.१३६/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८

सूचना: १) वित्त विभागाचे पारंपरिक क्र.पुरक १००८/ प्र.क्र. १९२/२००८/अर्थसंकल्प-३,

दिनांक ५ ऑगस्ट २००८.

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. लीयुडी-२००८/प्र.क्र.४५/का.७,

दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माणिकडोह येथे नवीन/अधिकची व्यवसाय सुरु करणे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घांडगाव, खंड येथे सेंटर ऑफ एक्सिलन्स अंतर्गत प्रॉडक्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग व इंडस्ट्रीयल आंटामॅशन सेंक्टर ब्रॉडबेस बेसिक ट्रेनिंग सुरु करणे या योजने अंतर्गत पावसाली अधिवेशन २००८-०९ मध्ये रु.९३५.६९ लक्ष इतक्या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मजूर झालेला तरतुदी वितरणाचा आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथे दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आला असून या योजनेच्या तरतुदी खर्च करण्यासाठी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.


२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि. ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पाय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि.८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती तसेच अ.क्र.१ येथील शासन निर्णयाच्या अधिन राहून बाल क्र. २५० मध्ये नमुद केलेला रु. १२६५.८८ लक्ष (रुपये बारा कोटी पासष्ट लक्ष अड्ड्याऐशी हजार फक्त) इतक्या निधीपेकी रु.९३५.६९ लक्ष (रुपये नऊ कोटी पस्तीस लक्ष एकोणसत्तर हजार फक्त) इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरीत करावा. सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे वरील नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. सदरचा निधी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून केश फर्मा प्रमाणे मार्च, २००९ पर्यंत खर्च करण्यात यावा.

३. वार क्रमांक २५० वर हाणारा खर्च "साधारण क्र. वि- १, मुख्य संरक्षण १९२०-काणगर व संवायोजन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०३-प्रशिक्षण-१९९६-जनजाती क्षेत्र उपयोजना -(०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-(०१)(०४) चालू आर्थिक होत्रामध्ये जादा जागा मरु करणे (२२०३ १६०८) ०१, घेतन-१३, कार्यालयीन खर्च - २१, सामग्री व पुरवठा - ५२, यंत्र व सामग्री व साधनसामग्री " या लेखाशिर्षाखाली दाखवावा. या निधिच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व या विभागास पाठवावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनापचारिक संदर्भ क्र.३८५/२००८/व्यय-५ दिनांक २७.६.२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००८०८२५१५११०१९००१. असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(य. स. जाधव)  
कार्यासन अधिकारी

**पाने**

मा.सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक, नंदुरवार, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, यवतभाळ, गोंदिया, गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धोडेगांव, जि.पुणे.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यय-५) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का. ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२